

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक:मातंसं/नस्ती २०१०/प्र.क्र. ३४/३९

सामान्य प्रशासन विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक: ८ मार्च, २०१०

शासन निर्णय :-

मंत्रालयातील सर्व शासकीय विभाग तसेच विभागांच्या अखत्यारितील स्वायत्त संस्था, महामंडळे, मंडळे इ. मध्ये ई-टेंडरींग कार्यप्रणाली राबविण्यासाठी खुल्या निविदेद्वारे संस्थेची निवड करण्याची प्रक्रिया माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत सुरु आहे. या कामासाठी संस्थांकडून प्राप्त झालेल्या निविदांचे तांत्रिक मुल्यांकन करणे आवश्यक आहे. तांत्रिक मुल्यांकन करण्यासाठी मा.मुख्यमंत्र्यांनी खालील समिती गठीत करण्यास मान्यता दिली आहे:-

१. डॉ. अजय भूषण पांडेय, प्रधान सचिव (मातं)	--	अध्यक्ष
२. श्री.ए.एम. खान, प्रधान सचिव (उद्योग)	--	सदस्य
३. श्री. मनु कुमार श्रीवास्तव, सचिव (नगर विकास २)--	--	सदस्य
४. श्री.इ.बी. पाटील, सचिव (जलसंपदा)	--	सदस्य
५. श्री.धनंजय धवड, सचिव (सा.बां. रस्ते)	--	सदस्य
६. श्री.सुधीर ठाकरे, सचिव (ग्राम विकास)	--	सदस्य
७. डॉ. पी.के. पंडया, प्राध्यापक, टिआयएफआर	--	सदस्य (तांत्रिक)
८. डॉ. शशिकुमार एम., संचालक, सी डॅक	--	सदस्य (तांत्रिक)
९. श्री.मोईज हुसेन, एसआयओ, एनआयसी	--	सदस्य
१०. विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना, संचालक (मातं)	--	सदस्य सचिव

सदर समितीने प्राप्त निविदांचे तांत्रिक मुल्यांकनकरून आपल्या शिफारशी माहिती तंत्रज्ञान संचालनालयास लवकरात लवकर सादर कराव्यात.

सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१००३०८२००३०१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(डॉ. संतोष भोगले)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,मंत्रालय, मुंबई
- २) मुख्य सचिव ,मंत्रालय, मुंबई
- ३) डॉ. अजय भूषण पांडेय, प्रधान सचिव (मातं),मंत्रालय, मुंबई
- ४) श्री.ए.एम. खान, प्रधान सचिव (उद्योग) ,मंत्रालय, मुंबई
- ५) श्री. मनु कुमार श्रीवास्तव, सचिव (नगर विकास २),मंत्रालय, मुंबई
- ६) श्री.इ.बी. पाटील, सचिव (जलसंपदा),मंत्रालय, मुंबई
- ७) श्री.धनंजय धवड, सचिव (सा.बा. रस्ते) ,मंत्रालय, मुंबई
- ८) श्री.सुधीर ठाकरे, सचिव (ग्राम विकास),मंत्रालय, मुंबई
- ९) डॉ. पी.के. पंडया, प्राध्यापक, टिआयएफआर
- १०) डॉ. शशिकुमार एम., संचालक, सी डॅक, खारघर, मुंबई
- ११) श्री.मोईज हुसेन, एसआयओ, एनआयसी, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई ३२
- १२) विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना, संचालक (मातं) सा.प्र.वि., मंत्रालय,मुंबई